

दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या व बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजना व शितकरण केंद्रे खाजगी-सार्वजनिक सहभाग (PPP) तत्वावर पुर्नजिवित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक: पदुम २०१७/ प्र.क्र.१२६/पदुम-९

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंबई-४०० ०३२.

दिनांक: २८ नोव्हेंबर, २०१७.

वाचा :-

- १) आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास कार्यालयाचे पत्र क्र.आदुवि २१(ड)/पीपीपी/सल्लागार/प्रारूप/२०१५/२२१४, दि.३०/०३/२०१५.
- २) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग वित्त विभाग क्र. पीपीपी २०१४/प्र.क्र. १९/एसपी, दिनांक १७/०९/२०१४.

प्रस्तावना :-

दुग्धव्यवसाय विभागांतर्गत राज्यात एकूण ३८ दुग्धशाळा व ८१ शितकरण केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी शासनाच्या मालकीच्या १२ दूध योजना व ४५ शासकीय दूध शितकरण केंद्रे सध्या पुर्णतः बंद असून उर्वरित २० शासकीय दूध योजना व २८ शितकरण केंद्रे भविष्यात बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. दुग्धव्यवसाय विभागाचा संचित तोटा ४६६७.२५ कोटी इतका असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. दुग्धव्यवसाय विभागाचा सध्या ०.५ टक्के इतका दुग्धव्यवसायामध्ये सहभाग उरलेला आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेता शासकीय योजनांचे नुतनिकरण शासकीय निधीद्वारे करण्याऐवजी खाजगी लोक सहभागातून (पीपीपी) तत्वावर करणे संयुक्तिक होईल.

दुग्धव्यवसाय विकास विभागाचा आर्थिक तोटा कमी करून शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने दुग्धव्यवसाय विभागातील शासनावर कोणताही बोजा न पडता आणि शासनाच्या वतीने कोणतीही भांडवली गुंतवणूक न करता आरे या ब्रॅण्डची जोपासना व संवर्धन करून विभागांतर्गत असलेल्या आरे विक्री केंद्रांना अद्यावत सोयी सुविधा देवून तेथे विपणनाची कार्यवाही करणे व “आरे” ब्रॅण्डची उत्पादने अन्य दुकाने व मॉल्स इ. ठिकाणी विकण्यास मुभा देण्याबाबतची तसेच बंद पडलेल्या व बंद पडण्याची शक्यता असलेल्या दूध योजनांचे पीपीपी तत्वावर (Public Private Partnership) पुनरुज्जीवन करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दि.१७/०९/२०१४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या प्रक्रियेद्वारे तज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक २४/१०/२०१७ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्यात करण्यात आला होता. या प्रस्तावास मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त झाल्यानुसार खालील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय:-

- १) दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या व बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजना व शितकरण केंद्रे खाजगी सार्वजनीक सहभाग (पी.पी.पी.) तत्वावर पुनरुज्जीवन करण्यास व विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यास तसेच शासकीय दूध योजनेच्या "आरे" या ब्रॅण्डची जोपासना व संवर्धन करुन आरे दूध विक्री केंद्रांना अधिक सोयी सुविधा देऊन सदर विक्री केंद्रावर विपणनाची कार्यवाही करण्यास व आरे ब्रॅण्डची उत्पादने अन्य दुकाने व मॉल्स इ. ठिकाणी विकण्याची मुभा देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
- २) खाजगी सार्वजनीक सहभाग (पी.पी.पी.) तत्वावर दुग्धशाळांचे पुनरुज्जीवन करण्याकरिता तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.PPP २०१४/C.R.१९/SP, दि.१७ सप्टेंबर २०१४ मध्ये विहित केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन करण्यात यावी.
- ३) तांत्रिक सल्लागाराने पी.पी.पी.तत्वानुसार तयार केलेल्या अहवालाच्या आधारे अंतिम स्वरूपात योजना राबविण्याबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.
- ४) तांत्रिक सल्लागार यांना त्यांच्या कामकाजाच्या अनुषंगाने द्यावयाचा मेहनताना (Fee) दुग्धव्यवसाय विभागांतर्गत मंजूर असलेल्या अनुदानातून भागवावयाचा आहे .

हा शासन निर्णय वित्त व नियोजन विभागाच्या अनुक्रमे अनौपचारिक संदर्भ क्र. (१) अनौसं.२४५/१७/व्यय-२, दि.१७/०६/२०१७, (२) अनौसं-०२/१४३१, दि.२१/०७/२०१७ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१९२८१२२१५१४७०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अशोक उईके)

उप सचिव महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्य सचिव.
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
३. प्रधान सचिव (वित्त विभाग).
४. प्रधान सचिव (नियोजन विभाग).
५. प्रधान सचिव (महसूल व वन विभाग).
६. प्रधान सचिव (सामान्य प्रशासन विभाग).
७. आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मुंबई.
८. महालेखापाल .मुंबई १ महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) / (लेखा परिक्षा)
९. मा.मंत्री (पदुम), यांचे खाजगी सचिव .
१०. मा.राज्यमंत्री (पदुम), यांचे खाजगी सचिव.
११. निवडनस्ती.